

No. :

Test Booklet Code  
परीक्षा पुस्तिकेचा कोड/संकेत

# NAKHA

This Booklet contains 24+44 pages.  
या पुस्तिकेत 24+44 पृष्ठे आहेत.

MARATHI  
**F3**

**Do not open this Test Booklet until you are asked to do so.**

ही पुस्तिका निरीक्षकांच्या आदेशाशिवाय उघडू नये.

**Read carefully the Instructions on the Back Cover of this Test Booklet.**  
या पुस्तिकेच्या शेवटच्या पानावर दिलेले नियम काळजीपूर्वक वाचावेत.

## **Important Instructions :**

1. The Answer Sheet is inside this Test Booklet. When you are directed to open the Test Booklet, take out the Answer Sheet and fill in the particulars on side-1 and side-2 carefully with blue/black ball point pen only.
2. The test is of **3 hours** duration and Test Booklet contains **180** questions. Each question carries **4** marks. For each correct response, the candidate will get **4** marks. For each incorrect response, **one mark** will be deducted from the total scores. The maximum marks are **720**.
3. Use **Blue/Black Ball Point Pen only** for writing particulars on this page/marking responses.
4. Rough work is to be done on the space provided for this purpose in the Test Booklet only.
5. **On completion of the test, the candidate must hand over the Answer Sheet to the invigilator before leaving the Room/Hall. The candidates are allowed to take away this Test Booklet with them.**
6. The CODE for this Booklet is **F3**. Make sure that the CODE printed on **Side-2** of the Answer Sheet is the same as that on this Test Booklet. In case of discrepancy, the candidate should immediately report the matter to the Invigilator for replacement of both the Test Booklet and the Answer Sheet.
7. The candidates should ensure that the Answer Sheet is not folded. Do not make any stray marks on the Answer Sheet. Do not write your Roll No. anywhere else except in the specified space in the Test Booklet/ Answer Sheet.
8. Use of white fluid for correction is **NOT** permissible on the Answer Sheet.

## **महत्वपूर्ण निर्देश :**

1. उत्तर पत्रिका याच परीक्षा पुस्तिकेमध्ये आहे. जेव्हा तुम्हाला परीक्षा पुस्तिका उघडण्यास सांगितले जाईल तेव्हा उत्तर पत्रिका काढून पृष्ठ-1 व पृष्ठ-2 वर फक्त निळ्या/काळ्या बॉल पॉईन्ट पेननेच तपशील भरावा.
2. परीक्षेचा अवधी **3 तास** आहे. तसेच परीक्षा पुस्तिकेमध्ये **180** प्रश्न आहेत; प्रत्येक प्रश्नाला **4** गुण आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला **4** अंक दिले जातील. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एकूण अंकातून एक अंक कमी केला जाईल. अधिकतम गुण **720** आहेत.
3. या पानावर तपशील भरण्यासाठी तसेच उत्तरे चिन्हांकित करण्यासाठी फक्त निळे/काळे बॉल पॉइन्ट पेनच वापरावे.
4. कच्चे काम या परीक्षा पुस्तिकेतील निर्धारित स्थानावरच करावे.
5. परीक्षा संपल्यानंतर परीक्षार्थीनी कक्ष/हॉल सोडण्यापूर्वी उत्तर पत्रिका कक्ष निरीक्षकांना अवश्य द्यावी. परीक्षार्थी परीक्षा पुस्तिका आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात.
6. या पुस्तिकेचा कोड/संकेत **F3** हा आहे. या पुस्तिकेचा कोड/संकेत उत्तर पत्रिकेच्या पान-2 वर असलेल्या कोड/संकेताशी हा मिळताजुळता असल्याची खात्री करून घ्यावी. कोड/संकेत वेगळा असल्यास परीक्षार्थीने निरीक्षकांना याबाबत माहिती देऊन परीक्षा पुस्तिका व उत्तर पत्रिका बदलून घ्यावी.
7. परीक्षार्थीने उत्तर पत्रिकेची घडी घालू नये किंवा त्यावर कोणतेही चिन्ह काढू नये. परीक्षार्थीने आपला अनुकमांक प्रश्न पुस्तिका/ उत्तर पत्रिकेवर दिलेल्या स्थानाखेरीज इतरत्र कोठेही लिहू नये.
8. उत्तर पत्रिकेवरील कोणत्याही प्रकारची चूक सुधारण्यासाठी व्हाईट-फ्ल्युइडचा उपयोग करू नये.

**In case of any ambiguity in translation of any question, English version shall be treated as final.**

**प्रश्नाच्या अनुवादात कोणतीही अस्पष्टता असल्यास इंग्रजी अनुवाद अंतिम मानला जाईल.**

Name of the Candidate (in Capitals) : \_\_\_\_\_

परीक्षार्थीचे नाव (मोठ्या अक्षरात) :

Roll Number : in figures \_\_\_\_\_

अनुकमांक : अंकांमध्ये

: in words \_\_\_\_\_

: शब्दांमध्ये \_\_\_\_\_

Centre of Examination (in Capitals) : \_\_\_\_\_

परीक्षा केंद्र (मोठ्या अक्षरात) :

Candidate's Signature : \_\_\_\_\_

परीक्षार्थीचे हस्ताक्षर :

Invigilator's Signature : \_\_\_\_\_

निरीक्षकांचे हस्ताक्षर :


Facsimile signature stamp of

Centre Superintendent : \_\_\_\_\_

F3

- द्रांझीस्टरच्या क्रियेत, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
  - उत्सर्जी संधिस्थान व संग्राही संधिस्थान दोनही पुरोगामी अभिनवी आहेत.
  - पायाचा भाग खुप बारीक असला पाहिजे व हलका प्रलेपित असावा.
  - पाया, उत्सर्जी व संग्राही भाग यांना सारखीच प्रलेपनाची संहती असली पाहिजे.
  - पाया, उत्सर्जी व संग्राही भाग यांचा आकार सारखाच असला पाहिजे.
- एका गोलाकार वाहकाची त्रिज्या  $10\text{ cm}$  असून त्यावर  $3.2 \times 10^{-7}\text{ C}$  एवढा प्रभार एकसमानतेने पसरलेला आहे. गोलाच्या मध्यापासून  $15\text{ cm}$  अंतरावरील बिंदूवर विद्युत क्षेत्राची किंमत किती आहे?
 
$$\left( \frac{1}{4\pi\epsilon_0} = 9 \times 10^9 \text{ N m}^2/\text{C}^2 \right)$$
  - $1.28 \times 10^6 \text{ N/C}$
  - $1.28 \times 10^7 \text{ N/C}$
  - $1.28 \times 10^4 \text{ N/C}$
  - $1.28 \times 10^5 \text{ N/C}$
- एका तान्यापासून  $600\text{ nm}$  तरंगलांबीचा प्रकाश येत आहे असे माना. ज्या दूरदर्शीच्या वस्तुभिंगाचा व्यास  $2\text{ m}$  आहे त्या दूरदर्शीच्या वियोजनाची मर्यादा \_\_\_\_\_ आहे.
  - $7.32 \times 10^{-7} \text{ rad}$
  - $6.00 \times 10^{-7} \text{ rad}$
  - $3.66 \times 10^{-7} \text{ rad}$
  - $1.83 \times 10^{-7} \text{ rad}$
- प्रतिबलाची मिती \_\_\_\_\_ आहे.
  - $[\text{ML}^0\text{T}^{-2}]$
  - $[\text{ML}^{-1}\text{T}^{-2}]$
  - $[\text{MLT}^{-2}]$
  - $[\text{ML}^2\text{T}^{-2}]$
- एका स्कू प्रमाणीचे लघुतम माप  $0.01\text{ mm}$  असून त्याच्या वर्तुळाकार मापनश्रेणीत 50 भाग आहेत. स्कू प्रमाणीच्या आट्यांमधील अंतर \_\_\_\_\_ आहे.
  - $0.5\text{ mm}$
  - $1.0\text{ mm}$
  - $0.01\text{ mm}$
  - $0.25\text{ mm}$

2


- एका वजनविरहीत दोरीच्या टोकांना दोन वस्तु  $4\text{ kg}$  व  $6\text{ kg}$  वजनाच्या बांधलेल्या आहेत. ती दोरी घर्षणविरहीत कपीवरून जाते (आकृती पहा). संहतीचे त्वरण, गुरुत्वाय त्वरणाच्या भाषेत (g) \_\_\_\_\_ आहे.
 
  - $g/5$
  - $g/10$
  - $g$
  - $g/2$
- एक इलेक्ट्रॉन स्थिरतेपासून  $V$  volt विभवांतरात त्वरित केला. जर इलेक्ट्रॉनची डी-ब्रोग्ली तरंगलांबी  $1.227 \times 10^{-2}\text{ nm}$  आहे, तर विभवांतर \_\_\_\_\_ आहे.
  - $10^3 \text{ V}$
  - $10^4 \text{ V}$
  - $10 \text{ V}$
  - $10^2 \text{ V}$
- अवकाशातील एका भागात,  $0.2\text{ m}^3$  आकारमानात, सगळीकडे  $5\text{ V}$  विद्युत विभव आढळले. त्या भागातील विद्युत क्षेत्राचे परिमाण \_\_\_\_\_ आहे.
  - $1 \text{ N/C}$
  - $5 \text{ N/C}$
  - शून्य
  - $0.5 \text{ N/C}$
- एका नळकांड्यात  $249\text{ kPa}$  दाबाचा व  $27^\circ\text{C}$  तापमानाचा हायड्रोजन वायू भरलेला आहे. त्याची घनता \_\_\_\_\_ आहे. ( $R = 8.3 \text{ J mol}^{-1} \text{ K}^{-1}$ )
  - $0.1 \text{ kg/m}^3$
  - $0.02 \text{ kg/m}^3$
  - $0.5 \text{ kg/m}^3$
  - $0.2 \text{ kg/m}^3$
- रेणू व्यास  $d$  व  $n$  घनता अंक असलेल्या वायूचा माध्य मुक्त पथ \_\_\_\_\_ असा अभिव्यक्त करता येऊ शकेल.
  - $\frac{1}{\sqrt{2} n^2 \pi d^2}$
  - $\frac{1}{\sqrt{2} n^2 \pi^2 d^2}$
  - $\frac{1}{\sqrt{2} n \pi d}$
  - $\frac{1}{\sqrt{2} n \pi d^2}$

MARATHI

11. एक चेंडू कड्याच्या टोकावरून  $20 \text{ m/s}$  वेगाने उभ्या दिशेत खाली फेकला. तो थोड्या वेळाने  $80 \text{ m/s}$  वेगाने जमिनीवर आदळतो. कड्याची उंची \_\_\_\_\_ आहे. ( $g = 10 \text{ m/s}^2$ )

- $320 \text{ m}$
- $300 \text{ m}$
- $360 \text{ m}$
- $340 \text{ m}$

12. दाखविलेल्या तर्क परिपथात, सत्य तक्ता \_\_\_\_\_ आहे.



- |     | A | B | Y |
|-----|---|---|---|
| (1) | 0 | 0 | 1 |
|     | 0 | 1 | 1 |
|     | 1 | 0 | 1 |
|     | 1 | 1 | 0 |
| (2) | A | B | Y |
|     | 0 | 0 | 1 |
|     | 0 | 1 | 0 |
|     | 1 | 0 | 0 |
|     | 1 | 1 | 0 |
| (3) | A | B | Y |
|     | 0 | 0 | 0 |
|     | 0 | 1 | 0 |
|     | 1 | 0 | 0 |
|     | 1 | 1 | 1 |
| (4) | A | B | Y |
|     | 0 | 0 | 0 |
|     | 0 | 1 | 1 |
|     | 1 | 0 | 1 |
|     | 1 | 1 | 1 |

13. एका लहान विद्युत द्विध्रुवाचे द्विध्रुव आघूर्ण  $16 \times 10^{-9} \text{ C m}$  आहे. द्विध्रुवाच्या मध्यापासून  $0.6 \text{ m}$  अंतरावरील बिंदू जो द्विध्रुव अक्षाशी  $60^\circ$  चा कोन करतो त्या द्विध्रुवामुळे विद्युत विभव \_\_\_\_\_ आहे.


$$\left( \frac{1}{4\pi\epsilon_0} = 9 \times 10^9 \text{ N m}^2/\text{C}^2 \right)$$

- $400 \text{ V}$
- शून्य
- $50 \text{ V}$
- $200 \text{ V}$

14. r त्रिज्या असलेली केशिका नंबी पाण्यात बुडविली व त्यामध्ये h उंचीपर्यंत पाणी चढते. केशिकेतील पाण्याचे वस्तुमान  $5 \text{ g}$  आहे. दूसरी  $2r$  त्रिज्या असलेली केशिका नंबी पाण्यात बुडविली. त्या नंबीत चढलेल्या पाण्याचे वस्तुमान \_\_\_\_\_ आहे.

- $10.0 \text{ g}$
- $20.0 \text{ g}$
- $2.5 \text{ g}$
- $5.0 \text{ g}$

15. खालीलपैकी कोणता आलेख तांब्यासाठी रोधकता ( $\rho$ ) व तापमान ( $T$ ) बरोबर बदल दाखवितो?



16. विद्युत क्षेत्र व चुंबकीय क्षेत्र यांचे घटकाबरोबर विद्युत चुंबकीय तरंगाची तीव्रता यांनी सहायीत केलेले गुणोत्तर \_\_\_\_\_ आहे. ( $c = \text{विद्युत चुंबकीय तरंगाचा वेग}$ )

- $1 : c$
- $1 : c^2$
- $c : 1$
- $1 : 1$

17. एका लांब सोलेनॉइडची लांबी  $50 \text{ cm}$  असून त्यास  $100$  वेडे आहेत व त्यातून  $2.5 \text{ A}$  धारा वाहते. सोलेनॉइडच्या मध्यावर चुंबकीय क्षेत्र \_\_\_\_\_ आहे.

- $$(\mu_0 = 4\pi \times 10^{-7} \text{ T m A}^{-1})$$
- $6.28 \times 10^{-5} \text{ T}$
  - $3.14 \times 10^{-5} \text{ T}$
  - $6.28 \times 10^{-4} \text{ T}$
  - $3.14 \times 10^{-4} \text{ T}$

18. खालीलपैकी कोणती एक बोहरची प्रतिकृती योग्य नाही ?

- ड्युटेरॉन अणू
- एकत: आयनित निअॉन अणू ( $\text{Ne}^+$ )
- हायड्रोजन अणू
- एकत: आयनित हेलियम अणू ( $\text{He}^+$ )

19.  $0.5 \text{ g}$  पदार्थाची समतुल्यता ऊर्जा \_\_\_\_\_ आहे.

- $1.5 \times 10^{13} \text{ J}$
- $0.5 \times 10^{13} \text{ J}$
- $4.5 \times 10^{16} \text{ J}$
- $4.5 \times 10^{13} \text{ J}$

20. अर्धपूर्ण आकडे विचारात घेता,  $9.99 \text{ m} - 0.0099 \text{ m}$  ची किंमत किती आहे ?

- 9.980 m
- 9.9 m
- 9.9801 m
- 9.98 m

21. एक गिटारमध्ये, A व B ह्या दोन दोन्या सारख्याच पदार्थापासून बनविल्या असून त्या किंचित स्वरमिलाफ होत नाहीत व  $6 \text{ Hz}$  वारंवारतेचे विस्पंद तयार करतात. जेव्हा B मधील ताण थोडा कमी केला, विस्पंद वारंवारता  $7 \text{ Hz}$  पर्यंत वाढते. जर A ची वारंवारता  $530 \text{ Hz}$  आहे, तर B ची मूळ वारंवारता \_\_\_\_\_ असेल.

- 536 Hz
- 537 Hz
- 523 Hz
- 524 Hz

22. एक सरीतील LCR परिपथ प्रत्यावर्ती धारेच्या व्होल्टता उद्गमास जोडलेला आहे. जेव्हा परिपथातून L काढून टाकला तेव्हा धारा व व्होल्टता यातील प्रावस्थांतर  $\frac{\pi}{3}$  आहे. जर परिपथातून C काढून टाकला तर धारा व व्होल्टता यातील प्रावस्थांतर पुन्हा  $\frac{\pi}{3}$  आहे. परिपथाचा शक्ती गुणक \_\_\_\_\_ आहे.

- 1.0
- 1.0
- शून्य
- 0.5

23. दोन भरीव कॉपर गोळ्यांची त्रिज्या  $r_1$  व  $r_2$  असून ( $r_1 = 1.5 r_2$ ) त्यांचे तापमान  $1 \text{ K}$  ने वाढविण्यासाठी लागलेल्या उष्णतेचे गुणोत्तर \_\_\_\_\_ आहे.

- $\frac{3}{2}$
- $\frac{5}{3}$
- $\frac{27}{8}$
- $\frac{9}{4}$

24. आंतरपृष्ठासाठी ब्रेवस्टरचा कोन  $i_b$  \_\_\_\_\_ असला पाहिजे.

- $45^\circ < i_b < 90^\circ$
- $i_b = 90^\circ$
- $0^\circ < i_b < 30^\circ$
- $30^\circ < i_b < 45^\circ$

25. दोन A व B ह्या नळकांड्यांची क्षमता सारखीच असून ते तोटीच्या सहाय्याने एकमेकास जोडलेले आहेत. A मध्ये मानक तापमानाचा व दाबाचा आदर्श वायू आहे. B हा पूर्णपणे निर्वात आहे. पूर्ण संहंती औषिंगक दृष्ट्या रोधित आहे. तोटी एकदम उघडली. ती पद्धत \_\_\_\_\_ आहे.

- समआयतनी
- समभारिक
- समतापी
- समोष्ण

26. एका लोखंडाच्या दांड्याची प्रभाव्यता  $599$  आहे व तो  $1200 \text{ A m}^{-1}$  चुंबकन क्षेत्रात ठेवला. दांड्याच्या पदार्थाची पार्यता \_\_\_\_\_ आहे.

- $$(\mu_0 = 4\pi \times 10^{-7} \text{ T m A}^{-1})$$
- $2.4\pi \times 10^{-5} \text{ T m A}^{-1}$
  - $2.4\pi \times 10^{-7} \text{ T m A}^{-1}$
  - $2.4\pi \times 10^{-4} \text{ T m A}^{-1}$
  - $8.0 \times 10^{-5} \text{ T m A}^{-1}$


27. हवा हे माध्यम असताना एका समांतर पट्टी संधारित्राची धारकता  $6 \mu\text{F}$  आहे. पराविद्युत माध्यम सरकविले असता, धारकता  $30 \mu\text{F}$  होते. माध्यमाचा पराविद्युतांक \_\_\_\_\_ आहे.

- $$(\epsilon_0 = 8.85 \times 10^{-12} \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2})$$
- $0.44 \times 10^{-10} \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2}$
  - $5.00 \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2}$
  - $0.44 \times 10^{-13} \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2}$
  - $1.77 \times 10^{-12} \text{ C}^2 \text{ N}^{-1} \text{ m}^{-2}$

28.  $3 \times 10^{-10} \text{ Vm}^{-1}$  विद्युत क्षेत्रात,  $7.5 \times 10^{-4} \text{ m s}^{-1}$  अनुगमन वेग असलेल्या एका प्रभारित कणाची गतिशिलता  $\text{m}^2 \text{ V}^{-1} \text{ s}^{-1}$  मध्ये \_\_\_\_\_ आहे.

- (1)  $2.5 \times 10^{-6}$
- (2)  $2.25 \times 10^{-15}$
- (3)  $2.25 \times 10^{15}$
- (4)  $2.5 \times 10^6$

29. रोधाचा वर्ण संकेत खाली दिलेला आहे :



रोध व सहनक्षमता अनुक्रमे \_\_\_\_\_ आहेत.

- (1)  $4.7 \text{ k}\Omega, 5\%$
- (2)  $470 \Omega, 5\%$
- (3)  $470 \text{ k}\Omega, 5\%$
- (4)  $47 \text{ k}\Omega, 10\%$

30. ज्या घनांचा तापमान रोधगुणांक ऋण आहे ते \_\_\_\_\_ आहेत.

- (1) फक्त अर्धवाहक
- (2) रोधी व अर्धवाहक
- (3) धातू
- (4) फक्त रोधी

31. एका वस्तुचे वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावर  $72 \text{ N}$  आहे. पृथ्वीच्या अर्ध्या त्रिज्येच्या उंचीवर त्यावर गुरुत्वीय बल किती आहे?

- (1)  $30 \text{ N}$
- (2)  $24 \text{ N}$
- (3)  $48 \text{ N}$
- (4)  $32 \text{ N}$

32.  $40 \mu\text{F}$  चे संधारित्र  $200 \text{ V}$ ,  $50 \text{ Hz}$  प्रत्यावर्ती धारेच्या पुरवठ्यास जोडले. परिपथातील धारेची वर्गमाध्य वर्गमूळ किंमत जवळपास \_\_\_\_\_ आहे.

- (1)  $2.5 \text{ A}$
- (2)  $25.1 \text{ A}$
- (3)  $1.7 \text{ A}$
- (4)  $2.05 \text{ A}$

33. सरल आवर्त गतित कणाचे विस्थापन व त्वरण यातील प्रावस्थांतर \_\_\_\_\_ आहे.

- (1)  $\frac{\pi}{2} \text{ rad}$
- (2) शून्य
- (3)  $\pi \text{ rad}$
- (4)  $\frac{3\pi}{2} \text{ rad}$

34. एकअनुक वायुसाठी सरासरी औषिंक ऊर्जा \_\_\_\_\_ आहे.

( $k_B =$  बोल्टझॅमनचा स्थिरांक व  $T =$  निरपेक्ष तापमान )

- (1)  $\frac{5}{2} k_B T$
- (2)  $\frac{7}{2} k_B T$
- (3)  $\frac{1}{2} k_B T$
- (4)  $\frac{3}{2} k_B T$

35. अध: सीमा वारंवारतेच्या  $1.5$  पट वारंवारतेचा प्रकाश प्रकाशसंवेदी पदार्थावर आपाती आहे. जर वारंवारता अर्धी केली व तीव्रता दोनपट केली तर प्रकाशविद्युत धारा किती असेल?

- (1) एक चतुर्थांश
- (2) शून्य
- (3) दोनपट
- (4) चार पट






36. एका स्थिर आधारापासून  $L$  लांबीची व  $A$  काटछेद क्षेत्रफळ असलेली एक तार टांगलेली आहे. जेव्हा तिच्या मोकळ्या टोकापासून  $M$  वस्तुमान टांगलेले असते तेव्हा तिची लांबी  $L_1$  पर्यंत बदलते. यंगच्या मापांकाची पदावली \_\_\_\_\_ आहे.

- (1)  $\frac{MgL}{AL_1}$
- (2)  $\frac{MgL}{A(L_1 - L)}$
- (3)  $\frac{MgL_1}{AL}$
- (4)  $\frac{Mg(L_1 - L)}{AL}$

37. लहान कोन असलेल्या (लोलकाचा कोन A आहे) लोलकाच्या एका पृष्ठभागावर  $i$  आपाती कोन असलेला एक किरण आपाती आहे व विरुद्ध पृष्ठभागापासून तो लंबरूप बाहेर पडतो. जर लोलकाच्या पदार्थाचा अपवर्तनांक  $\mu$  आहे तर आपाती कोन  $i$  जवळपास \_\_\_\_\_ आहे.
- $\mu\text{A}$
  - $\frac{\mu\text{A}}{2}$
  - $\frac{\text{A}}{2\mu}$
  - $\frac{2\text{A}}{\mu}$
38. एक कण ज्याची सदिश स्थिती  $2\hat{k} \text{ m}$  आहे, त्याच्या आरंभावर  $3\hat{j} \text{ N}$  बल कार्य करते तेव्हा आघूर्ण काढा :
- $-6\hat{i} \text{ N m}$
  - $6\hat{k} \text{ N m}$
  - $6\hat{i} \text{ N m}$
  - $6\hat{j} \text{ N m}$
39. यंगच्या द्विचिती प्रयोगात, जर संसंजी उदगमांधील अंतर अर्धे केले व पडद्यापासून संसंजी उदगमांपर्यंतचे अंतर दुप्पट केले तर झल्लरींची रुंदी \_\_\_\_\_ होते.
- चार पट
  - एक चतुर्थांश
  - दुप्पट
  - अर्धे
40. DNA चा एक बंध तोडण्यासाठी  $10^{-20} \text{ J}$  एवढी ऊर्जा लागते. हि किंमत eV मध्ये जवळपास \_\_\_\_\_ आहे.
- 0.06
  - 0.006
  - 6
  - 0.6
41. जेव्हा युरेनियम समस्थानिक  $^{235}_{92}\text{U}$  हा न्युट्रॉन बरोबर मारा केला, तो  $^{89}_{36}\text{Kr}$  उत्पन्न करतो, तीन न्युट्रॉन्स व \_\_\_\_\_.
- $^{101}_{36}\text{Kr}$
  - $^{103}_{36}\text{Kr}$
  - $^{144}_{56}\text{Ba}$
  - $^{91}_{40}\text{Zr}$

42. एक नगण्य वजन असलेल्या 1 m लांबीच्या टणक दांड्याच्या दोन टोकांना अनुक्रमे 5 kg व 10 kg वजनाचे दोन कण जोडलेले आहेत. संहतीचा वस्तुकेंद्र 5 kg कणापासून जवळपास \_\_\_\_\_ अंतरावर आहे.
- 67 cm
  - 80 cm
  - 33 cm
  - 50 cm
43. 20 W/cm<sup>2</sup> सरासरी अभिवाह असलेला प्रकाश 20 cm<sup>2</sup> पृष्ठीय क्षेत्रफळ असलेल्या अपरावर्तीत पृष्ठभागावर लंबरूप पडतो. एका मिनीटात पृष्ठभागानी घेतलेली ऊर्जा \_\_\_\_\_ आहे.
- $24 \times 10^3 \text{ J}$
  - $48 \times 10^3 \text{ J}$
  - $10 \times 10^3 \text{ J}$
  - $12 \times 10^3 \text{ J}$
44. p-n संधी स्थान डायोडमधील मध्य भागातील (depletion region) रुंदी \_\_\_\_\_ मुळे वाढते.
- दोनही पुरोगामी अभिनती व व्युत्क्रम अभिनती
  - पुरोगामी धारा वाढल्यामुळे
  - फक्त पुरोगामी अभिनती
  - फक्त व्युत्क्रम अभिनती
45. एक रोधाची तार मिटर सेतुच्या डाव्या मोकळ्या जागेत जोडली व  $10 \Omega$  चा रोध उजव्या मोकळ्या जागेत जोडला असता सेतु मधील बिंदू सेतुच्या तारेस 3 : 2 गुणोत्तरात विभागीत होतो. जर रोधाच्या तारेची लांबी 1.5 m आहे, तर  $1 \Omega$  रोधाच्या तारेची लांबी \_\_\_\_\_ आहे.
- $1.5 \times 10^{-1} \text{ m}$
  - $1.5 \times 10^{-2} \text{ m}$
  - $1.0 \times 10^{-2} \text{ m}$
  - $1.0 \times 10^{-1} \text{ m}$

46. खालील अभिक्रियांच्या क्रमामधील X संयुग ओळखा :



47. अस्तित्वात नसलेला रेणू ओळखा.

- (1)  $\text{C}_2$
- (2)  $\text{O}_2$
- (3)  $\text{He}_2$
- (4)  $\text{Li}_2$





48. खालील कोणते नैसर्गिक बहुवारिक आहे ?

- (1) polybutadiene
- (2) poly (Butadiene-acrylonitrile)
- (3) *cis*-1,4-polyisoprene
- (4) poly (Butadiene-styrene)

49. अभिक्रियेतील अभिक्रियाची संहति वाढविल्यास \_\_\_\_\_ मध्ये बदल होतो.

- (1) सीमा ऊर्जा
- (2) संघात वारंवारता
- (3) सक्रियण ऊर्जा
- (4) अभिक्रिया उष्मा

50. अॅनिसोलचे खंडन  $\text{HI}$  बरोबर केल्यास \_\_\_\_\_ मिळते.



51.  $^{175}_{71}\text{Lu}$ , मधील प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या अनुक्रमे \_\_\_\_\_ आहे.





- (1) 71, 71 व 104
- (2) 175, 104 व 71
- (3) 71, 104 व 71
- (4) 104, 71 व 71

52.  $\text{Cr}^{2+}$  आयनची गणना केलेली केवळ आभ्राम चुंबकीय आघूर्ण \_\_\_\_\_ आहे.
- 5.92 BM
  - 2.84 BM
  - 3.87 BM
  - 4.90 BM
53. खालील जोड्या जुळवा :
- | ऑक्साईड                     | गुणधर्म         |
|-----------------------------|-----------------|
| (a) CO                      | (i) आम्लारि     |
| (b) BaO                     | (ii) उदासीन     |
| (c) $\text{Al}_2\text{O}_3$ | (iii) आम्लधर्मी |
| (d) $\text{Cl}_2\text{O}_7$ | (iv) उभयधर्मी   |
- खालील कोणता पर्याय बरोबर आहे?
- | (a)            | (b)        | (c) | (d) |
|----------------|------------|-----|-----|
| (1) (iii) (iv) | (i) (ii)   |     |     |
| (2) (iv) (iii) | (ii) (i)   |     |     |
| (3) (i) (ii)   | (iii) (iv) |     |     |
| (4) (ii) (i)   | (iv) (iii) |     |     |
54. यूरिआची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन A तयार होते A चे अपघटन B मध्ये होते. B हे  $\text{Cu}^{2+}$  (aq) मधून पाठविल्यावर गर्द निळ्या रंगाचे C द्रावण मिळते. खालील कोणते सूत्र C चे आहे?
- $\text{Cu}(\text{OH})_2$
  - $\text{CuCO}_3 \cdot \text{Cu}(\text{OH})_2$
  - $\text{CuSO}_4$
  - $[\text{Cu}(\text{NH}_3)_4]^{2+}$
55. खालील जोड्या जुळवा व योग्य पर्याय ओळखा.
- |   |   |
|---|---|
| (a) $\text{CO(g)} + \text{H}_2(\text{g})$ | (i) $\text{Mg}(\text{HCO}_3)_2 + \text{Ca}(\text{HCO}_3)_2$ |
| (b) पाण्याचा तात्पुरता जडपणा              | (ii) इलेक्ट्रॉनची कमतरता असलेले हायड्राईड                   |
| (c) $\text{B}_2\text{H}_6$                | (iii) सिंथेसिस वायू   |
| (d) $\text{H}_2\text{O}_2$                | (iv) प्रतलीय नसलेली संरचना                                  |
- | (a)            | (b)       | (c) | (d) |
|----------------|-----------|-----|-----|
| (1) (iii) (iv) | (ii) (i)  |     |     |
| (2) (i) (iii)  | (ii) (iv) |     |     |
| (3) (iii) (i)  | (ii) (iv) |     |     |
| (4) (iii) (ii) | (i) (iv)  |     |     |
56. खालील कोणते मिश्रण राऊल्टच्या नियमापासून धन विचलन दर्शविते?
- Acetone + Chloroform
  - Chloroethane + Bromoethane
  - Ethanol + Acetone
  - Benzene + Toluene
57. बेन्जिनचा गोठणांक घट स्थिरांक ( $K_f$ )  $5.12 \text{ K kg mol}^{-1}$  आहे. बेन्जिन मध्ये अबाष्पनशील द्राव्य असलेल्या द्रावणाची मोललता 0.078 m आहे, त्या द्रावणाचा गोठणांक घट \_\_\_\_\_ आहे. (दोन दशांशचिन्हांपर्यंत वलयाकित केलेले)
- 0.40 K
  - 0.60 K
  - 0.20 K
  - 0.80 K
58. खालील कोणत्या रेणूंच्या संचाची द्विधूव आघूर्ण शून्य आहे?
- नायट्रोजन ट्रायफ्लूओराईड, बेरिलिअम डायफ्लूओराईड, पाणी, 1,3-डायक्लोरोबेन्जिन
  - बोरॉन ट्रायफ्लूओराईड, बेरिलिअम डायफ्लूओराईड, कार्बन डायऑक्साईड, 1,4-डायक्लोरोबेन्जिन
  - अमोनिया, बेरिलिअम डायफ्लूओराईड, पाणी, 1,4-डायक्लोरोबेन्जिन
  - बोरॉन ट्रायफ्लूओराईड, हायड्रोजन फ्लूओराईड, कार्बन डायऑक्साईड, 1,3-डायक्लोरोबेन्जिन
59. खालील कोणत्या कारणामुळे tert. butyl carbocation हे sec. butyl carbocation पेक्षा जास्त स्थिर आहे?
- $-\text{CH}_3$  गटांचा  $-R$  परिणाम
  - बंधरहित संस्पंदन
  - $-\text{CH}_3$  गटांचा  $-I$  परिणाम
  - $-\text{CH}_3$  गटांचा  $+R$  परिणाम
60.  $\text{Ni(OH)}_2$  ची  $0.1 \text{ M NaOH}$  मधील द्रावणीयता शोधून काढा. दिलेले आहे ionic product  $\text{Ni(OH)}_2$  साठी  $2 \times 10^{-15}$  आहे.
- $1 \times 10^{-13} \text{ M}$
  - $1 \times 10^8 \text{ M}$
  - $2 \times 10^{-13} \text{ M}$
  - $2 \times 10^{-8} \text{ M}$





61. ऑसिटोन व मेथीलमॅग्नेशिअम क्लोराईड मधील अभिक्रियेच्या जलीय अपघटनानंतर \_\_\_\_\_ देईल.

- (1) Tert. butyl alcohol
- (2) Isobutyl alcohol
- (3) Isopropyl alcohol
- (4) Sec. butyl alcohol

62. खालील कोणते अमाईन, हे कार्बिलअमाईन परीक्षा देईल?



63. एक अलिकन ओझोननी अपघटनाने मिथेनल हा एक उत्पाद देतो. त्याची संरचना आहे :



64.  $\text{N}_2$  व Ar वायुंच्या एक नळकांड्यातील मिश्रणात 7 g  $\text{N}_2$  व 8 g Ar आहे. जर नळकांड्यातील वायुंच्या मिश्रणाचा एकूण दाब 27 bar आहे, नायट्रोजनचा आंशिक दाब \_\_\_\_\_ असेल.

[अणु वस्तुमान : N = 14, Ar = 40 ( $\text{g mol}^{-1}$  मध्ये) वापरा]

- (1) 15 bar
- (2) 18 bar
- (3) 9 bar
- (4) 12 bar

65. खालील सहबद्धींचा वाढत्या तीव्र क्षेत्राचा कोणता क्रम, सहबद्ध संयुगे तयार करण्यासाठी बरोबर आहे ?

- (1)  $\text{F}^- < \text{SCN}^- < \text{C}_2\text{O}_4^{2-} < \text{CN}^-$
- (2)  $\text{CN}^- < \text{C}_2\text{O}_4^{2-} < \text{SCN}^- < \text{F}^-$
- (3)  $\text{SCN}^- < \text{F}^- < \text{C}_2\text{O}_4^{2-} < \text{CN}^-$
- (4)  $\text{SCN}^- < \text{F}^- < \text{CN}^- < \text{C}_2\text{O}_4^{2-}$

66. कागद वर्णलेखन हे \_\_\_\_\_ चे उदाहरण आहे.
- पातळ—स्तर वर्णलेखन
  - स्तंभ वर्णलेखन
  - अधिशोषण वर्णलेखन
  - विभाजन वर्णलेखन
67. सुक्रोजच्या जलीय अपघटनेपासून \_\_\_\_\_ मिळते.
- $\alpha$ -D-Glucose +  $\beta$ -D-Fructose
  - $\alpha$ -D-Fructose +  $\beta$ -D-Fructose
  - $\beta$ -D-Glucose +  $\alpha$ -D-Fructose
  - $\alpha$ -D-Glucose +  $\beta$ -D-Glucose
68. पहिल्या अभिक्रिया कोटीचा वेग स्थिरांक  $4.606 \times 10^{-3} \text{ s}^{-1}$  आहे.  $2.0 \text{ g}$  अभिकरण  $0.2 \text{ g}$  पर्यंत कमी होण्यासाठी लागणारा वेळ \_\_\_\_\_ आहे.
- 500 s
  - 1000 s
  - 100 s
  - 200 s
69. विरल NaOH च्या उपस्थितीत बेन्झालिडहाईड व ऑसिटोफिनोन मधील अभिक्रियेला \_\_\_\_\_ समजतात.
- काट—कॅनिंग्रेची अभिक्रिया
  - काट—अल्डॉल संघनन
  - अल्डॉल संघनन
  - कॅनिंग्रेची अभिक्रिया
70. कार्बन मोनॉक्साइड संबंधी खालील कोणते विधान बरोबर नाही?
- कार्बोक्सीहिमोग्लोबिन (CO ला बांधलेले हिमोग्लोबिन) हे ऑक्सीहिमोग्लोबिन पेक्षा कमी स्थायी (less stable) आहे.
  - अपूर्ण ज्वलनामुळे ते तयार होते.
  - ते कार्बोक्सीहिमोग्लोबिन तयार करते.
  - रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करते.
71. Sucrose जलीय अपघटन खालील अभिक्रियेद्वारे दिले आहे.
- $$\text{Sucrose} + \text{H}_2\text{O} \rightleftharpoons \text{Glucose} + \text{Fructose}$$
- 300 K तापमानास समतोल स्थिरांक ( $K_c$ )  $2 \times 10^{13}$  आहे, तर त्याच समान तापमानास  $\Delta_r G^\ominus$  ची किंमत \_\_\_\_\_ असेल.
- $8.314 \text{ J mol}^{-1} \text{ K}^{-1} \times 300 \text{ K} \times \ln(3 \times 10^{13})$
  - $-8.314 \text{ J mol}^{-1} \text{ K}^{-1} \times 300 \text{ K} \times \ln(4 \times 10^{13})$
  - $-8.314 \text{ J mol}^{-1} \text{ K}^{-1} \times 300 \text{ K} \times \ln(2 \times 10^{13})$
  - $8.314 \text{ J mol}^{-1} \text{ K}^{-1} \times 300 \text{ K} \times \ln(2 \times 10^{13})$

72.  $\text{CaCl}_2$ ,  $\text{MgCl}_2$  व  $\text{NaCl}$  च्या द्रावणातुन  $\text{HCl}$  पाठविला. खालील कोणते संयुगाचे (संयुगांचे) स्फटिकीकरण होईल?
- फक्त  $\text{MgCl}_2$
  - $\text{NaCl}$ ,  $\text{MgCl}_2$  व  $\text{CaCl}_2$
  - $\text{MgCl}_2$  व  $\text{CaCl}_2$  दोन्ही
  - फक्त  $\text{NaCl}$
73. अंतकेंद्रित घनाकृति संरचना (bcc) असलेल्या मूलद्रव्याच्या कोशाच्या बाजूची लांबी 288 pm आहे, तर त्याची आणिवक त्रिज्या \_\_\_\_\_ आहे.
- $\frac{4}{\sqrt{3}} \times 288 \text{ pm}$
  - $\frac{4}{\sqrt{2}} \times 288 \text{ pm}$
  - $\frac{\sqrt{3}}{4} \times 288 \text{ pm}$
  - $\frac{\sqrt{2}}{4} \times 288 \text{ pm}$
74. खालील कोणत्या सल्फरच्या ऑक्जोआम्लामध्ये  $-\text{O}-\text{O}-$  बंध आहे?
- $\text{H}_2\text{S}_2\text{O}_8$ , पेरोक्सोडायसल्फ्यूरिक आम्ल
  - $\text{H}_2\text{S}_2\text{O}_7$ , पायरोसल्फ्यूरिक आम्ल
  - $\text{H}_2\text{SO}_3$ , सल्फ्यूरस आम्ल
  - $\text{H}_2\text{SO}_4$ , सल्फ्यूरिक आम्ल
75. चुकीचे विधान ओळखा :
- H, C किंवा N सारखे लहान अणू जेव्हा अणू धातूच्या स्फटिकी जालकातील पोकळ्यांमध्ये अडकतात, तेव्हा त्या संयुगांना आंतरकोशी संयुगे म्हणतात.
  - क्रोमिअमची ऑक्सिडन स्थिती  $\text{CrO}_4^{2-}$  आणि  $\text{Cr}_2\text{O}_7^{2-}$  मध्ये सारखी नाही.
  - पाण्यामध्ये  $\text{Cr}^{2+}(\text{d}^4)$  हे  $\text{Fe}^{2+}(\text{d}^6)$  पेक्षा जास्त तीव्र क्षणक आहे.
  - गुणित ऑक्सिडन स्थिती व संकुले तयार करण्याच्या क्षमतेमुळे, संक्रमण-धातू आणि त्यांची संयुगे उत्प्रेरक सक्रिय म्हणुन ओळखले जातात.

76. खालील कोणते कटायनी निर्मलक आहे ?  
 (1) Cetyltrimethyl ammonium bromide  
 (2) सोडिअम dodecylbenzene sulphonate  
 (3) सोडियम लॉरिल सल्फेट  
 (4) सोडियम स्टिअरेट
77. समोष्ण स्थितीत आदर्श वायुच्या मुक्त प्रसरणासाठीचा योग्य पर्याय \_\_\_\_\_ आहे.  
 (1)  $q < 0, \Delta T = 0$  आणि  $w = 0$   
 (2)  $q > 0, \Delta T > 0$  आणि  $w > 0$   
 (3)  $q = 0, \Delta T = 0$  आणि  $w = 0$   
 (4)  $q = 0, \Delta T < 0$  आणि  $w > 0$
78. प्लॉटिनम (Pt) इलेक्ट्रोड वापरून विरल सलफ्यूरिक आम्लाचे विद्युत अपघटन केल्यास ॲनोडला मिळणारे उत्पाद असेल :  
 (1)  $H_2S$  वायू  
 (2)  $SO_2$  वायू  
 (3) हायड्रोजन वायू  
 (4) ऑक्सिजन वायू
79. खालील बरोबर असलेले विधान ओळखा :  
 (1) निकेलचे बाष्प स्थिती शुद्धीकरण हे वृँत आर्केल पद्धतीने केले जाते.  
 (2) कच्चा लोखंडाला साचेकाम करून विविध आकार देता येते.  
 (3) घडीव लोखंड हे 4% कार्बन असलेले अशुद्ध लोखंड आहे.  
 (4)  $CO_2$  च्या निकासामुळे पुळीदार तांबे, पुळीदार दिसते.
80. खालील कोणते ॲमिनो आम्ल हे आम्लारी आहे ?  
 (1) Tyrosine  
 (2) Lysine  
 (3) Serine  
 (4) Alanine
81. चुकीची जोडी ओळखा.
- | नाव             | IUPAC कार्यालयीन नावे |
|-----------------|-----------------------|
| (a) Unnilunium  | (i) Mendelevium       |
| (b) Unniltrium  | (ii) Lawrencium       |
| (c) Unnilhexium | (iii) Seaborgium      |
| (d) Unununniun  | (iv) Darmstadtium     |
| (1) (c), (iii)  |                       |
| (2) (d), (iv)   |                       |
| (3) (a), (i)    |                       |
| (4) (b), (ii)   |                       |

82. खालील कोणत्या अल्केनची वुर्टझ अभिक्रियेने जास्त प्राप्ती होऊ शकत नाही ?  
 (1) n-हेप्टेन  
 (2) n-ब्यूटेन  
 (3) n-हेक्जेन  
 (4) 2,3-डायमिथाईलब्यूटेन
83. 2-ब्रोमो-पेन्टेनची विलोपन अभिक्रियेमुळे पेन्ट-2-इन मिळणारी अभिक्रिया आहे :  
 (a)  $\beta$ -विलोपन अभिक्रिया  
 (b) Zaitsev नियमाचे पालन करते  
 (c) डिहायड्रोहॉलोजिनेशन अभिक्रिया  
 (d) निर्जलन अभिक्रिया  
 (1) (b), (c), (d)  
 (2) (a), (b), (d)  
 (3) (a), (b), (c)  
 (4) (a), (c), (d)
84. वितळलेल्या  $CaCl_2$  पासून 20 g कॅल्शिअम मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅरेंडेंची (F) संख्या \_\_\_\_\_ आहे. (अणु वस्तुमान,  $Ca = 40 \text{ g mol}^{-1}$ )  
 (1) 3  
 (2) 4  
 (3) 1  
 (4) 2
85. खालील कोणत्या एकात अणुंची संख्या सर्वाधिक आहे ?  
 (1) 1 g चे  $O_2(g)$  [ $O$  चे अणु वस्तुमान = 16]  
 (2) 1 g चे  $Li(s)$  [ $Li$  चे अणु वस्तुमान = 7]  
 (3) 1 g चे  $Ag(s)$  [ $Ag$  चे अणु वस्तुमान = 108]  
 (4) 1 g चे  $Mg(s)$  [ $Mg$  चे अणु वस्तुमान = 24]
86.  $2Cl(g) \rightarrow Cl_2(g)$  या अभिक्रियेसाठी खालील कोणते पर्याय योग्य आहे ?  
 (1)  $\Delta_rH < 0$  व  $\Delta_rS > 0$   
 (2)  $\Delta_rH < 0$  व  $\Delta_rS < 0$   
 (3)  $\Delta_rH > 0$  व  $\Delta_rS > 0$   
 (4)  $\Delta_rH > 0$  व  $\Delta_rS < 0$

87. खालील बरोबर असलेली विधाने ओळखा :
- आईसक्रीम व शीत अन्नासाठी प्रशीतक म्हणुन  $\text{CO}_2(\text{g})$  वापरतात.
  - $\text{C}_{60}$  संरचनेत सहा सदस्यांच्या 12 कार्बन कड्या व पाच सदस्यांच्या 20 कार्बन कड्या असतात.
  - ZSM-5 हे एक प्रकारचे झिओलाईट अल्कोहोलचे गॅसोलिन मध्ये रूपांतर करण्यासाठी वापरतात.
  - $\text{CO}$  हा रंगहीन व वास नसलेला वायू आहे.
  - (1) (b) व (c) फक्त
  - (2) (c) व (d) फक्त
  - (3) (a), (b) व (c) फक्त
  - (4) (a) व (c) फक्त
88. Zeta विभवाचे मापन हे कोलॉइडी द्रावणाचे कोणते गुणधर्म निश्चित करण्यासाठी वापरतात ?
- कोलॉइडी कणांची स्थैर्यता
  - कोलॉइडी कणांचा आकार
  - विष्णविता
  - द्रावणीयता
89. खालील अभिक्रियेतील कार्बनच्या आक्सिडनांकातील बदल किती आहे ?
- $$\text{CH}_4(\text{g}) + 4\text{Cl}_2(\text{g}) \rightarrow \text{CCl}_4(\text{l}) + 4\text{HCl}(\text{g})$$
- 4 ते +4
  - 0 ते -4
  - +4 ते +4
  - 0 ते +4
90. खालील धातू खूप विकरे सक्रिय करणारा, ग्लुकोजच्या ऑक्सिडन मध्ये भाग घेऊन ATP तयार करणारा व सोडियम बरोबर चेता निर्देशक पारगमनसाठी जबाबदार असलेला आयन आहे :
- कॅल्शियम
  - पोटेशिअम
  - लोखंड
  - तांबे
91. मूत्रामधील पुढीलपैकी कोणती परिस्थिती मधुमेहास निर्देशित करते ?
- किटोनुरिआ आणि ग्लायकोसूरिआ
  - विरघळलेले मूत्र खनिज आणि हायपरग्लायसेमिया
  - युरेमिआ आणि किटोनुरिआ
  - युरेमिआ आणि विरघळलेले मूत्र खनिज
92. पुढील स्तंभाच्या अचूक जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा.
- | स्तंभ – I                       | स्तंभ – II                              |
|---------------------------------|---|
| (a) अपरा                        | (i) अँड्रोजेनस                          |
| (b) पारदर्शी अंडावरण            | (ii) मानवी कोरीऑनिक गोनॅडोट्रॉफिन (hCG) |
| (c) कंद मूत्रमार्ग ग्रंथी       | (iii) अंड्यावरील स्तर                   |
| (d) लिडीग पेशी                  | (iv) शिश्नास वंगण करणे                  |
| <b>(a)    (b)    (c)    (d)</b> |   |
| (1) (iii) (ii) (iv) (i)         |   |
| (2) (ii) (iii) (iv) (i)         |   |
| (3) (iv) (iii) (i) (ii)         |   |
| (4) (i) (iv) (ii) (iii)         |   |
93. पुढील स्तंभाच्या योग्य जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा :
- | स्तंभ – I                       | स्तंभ – II               |
|---------------------------------|--------------------------|
| (a) बीटी कापूस                  | (i) जनुकीय उपचार पद्धती  |
| (b) अँडेनोसिन डीअमायनेज कमतरता  | (ii) पेशी संरक्षण        |
| (c) RNAi                        | (iii) HIV संकमणाचे निदान |
| (d) पीसीआर (PCR)                | (iv) बॅसिलस थुरिन्जॅसिस  |
| <b>(a)    (b)    (c)    (d)</b> |                          |
| (1) (ii) (iii) (iv) (i)         |                          |
| (2) (i) (ii) (iii) (iv)         |                          |
| (3) (iv) (i) (ii) (iii)         |                          |
| (4) (iii) (ii) (i) (iv)         |                          |
94. वाहकातील ग्रथित (निगडीत) DNA चा प्रत अंक नियंत्रित करणाऱ्या क्रमाला \_\_\_\_\_ असे म्हणतात.
- पॅलिनझोमीक क्रम
  - रेक्गानीशन साईट
  - निवडक मार्कर
  - Ori साईट

95. पुढील स्तंभाच्या जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा.

## स्तंभ – I

- (a) 6-15 कल्लविदरी      (i) ट्रायगॉन  
जोड्या
- (b) विषम पालीतील पुच्छ      (ii) सायक्लोस्टोम्स  
पर
- (c) वाताशय      (iii) कास्थिमय मासे
- (d) विषारी नांगी      (iv) अस्थिमय मासे  
 (a) (b) (c) (d)  
 (1) (iv) (ii) (iii) (i)  
 (2) (i) (iv) (iii) (ii)  
 (3) (ii) (iii) (iv) (i)  
 (4) (iii) (iv) (i) (ii)

## स्तंभ – II

96. ज्या महिलेस गर्भधारणा होत नाही अशा महिलेस गर्भ स्थानांतरणाची कोणती तंत्रज्ञान पद्धती मदत करेल?

- (1) ICSI आणि ZIFT
- (2) GIFT आणि ICSI
- (3) ZIFT आणि IUT
- (4) GIFT आणि ZIFT

97. अंतःश्वसनाच्या घटनेमध्ये घडणारी अचूक घटना निवडा.

- (a) छाती पटलाचे आकुंचन होते.
- (b) बाह्य आंतर पर्शुका स्नायूंचे आकुंचन होते.
- (c) फुफ्फुसाचे आकारमान कमी होते.
- (d) अंतःफुफ्फुस दाब वाढतो.  
 (1) (a), (b) आणि (d)  
 (2) फक्त (d)  
 (3) (a) आणि (b)  
 (4) (c) आणि (d)

98. दर्जेदार (प्रमाणित) ECG मध्ये QRS संकुल पुढीलपैकी \_\_\_\_\_ दर्शविते.

- (1) जवनिकांचे विधुविकरण
- (2) जवनिकांचे पुनर्धुविकरण
- (3) कर्णिकांचे पुनर्धुविकरण
- (4) कर्णिकांचे विधुविकरण

99. एन्टेरोकायनेज विकर \_\_\_\_\_ रूपांतरणास मदत करते.

- (1) केसिनोजेनचे केसिन मध्ये
- (2) पेप्सिनोजेनचे पेप्सिन मध्ये
- (3) प्रोटीनचे पॉलीपेटाइड मध्ये
- (4) ट्रिप्सिनोजेनचे ट्रिप्सिन मध्ये

100. मानवी पचनसंस्थेच्या दृष्टीने अचूक विधान ओळखा.

- (1) शेषांत्र हा जास्त गुंडाळलेला भाग आहे.
- (2) अधनाल आंत्रपुच्छ आद्यांत्रापासून निघते.
- (3) शेषांत्र लहान आतऱ्यात उघडते.
- (4) पचन नलीकाचे सीरमीपटल सर्वात आतील थर आहे.

101. किरण पुष्पकात हे असते :

- (1) अधोजायी अंडाशय
- (2) अर्ध निम्न अंडाशय
- (3) निम्न अंडाशय
- (4) ऊर्ध्व अंडाशय

102. वॅनॉकिस गाळ (स्लज) डायजेस्टर मध्ये पुढील सांडपाणी उपचारासाठी पुढीलपैकी काय वापरले जाते?

- (1) प्राथमिक उपचारातील टाकून दिलेले (एफ्लूएंट)
- (2) क्रियाशील केलेला गाळ
- (3) प्राथमिक गाळ (स्लज)
- (4) तरंगते डेब्रीस (कचरा)

103. एका सायट्रिक आम्ल चक्रांत होणाऱ्या द्रव्य पातळी वरचे स्फुरदीकरणाची संख्या इतकी आहे :

- (1) दोन
- (2) तीन
- (3) शून्य
- (4) एक

104. पुढीलपैकी  $G_1$  प्रावरस्थेशी निगडीत आंतर प्रावरस्थेची आंतरप्रावरस्थेमधील (Gap1)  $G_1$  प्रावरस्थेशी निगडीत अचूक विधान ओळखा.

- (1) पेशी च्यापचयदृष्टीने सक्रीय, वाढ होते परंतु त्याच्या DNA (डी एन ए) प्रतिकृती होत नाही.
- (2) केंद्रक विभाजन होते.
- (3) DNA निर्मिती किंवा प्रतिकृती तयार होते.
- (4) सर्व पेशी घटकांची पुनर्सुसुत्रता होते.

105. खालीलपैकी कोणती जोडी एकपेशीय शैवालांची आहे?

- अॅनबीना आणि व्हॉल्वोक्स
- क्लोरेला आणि स्पीरलीना
- लॅमिनारीया आणि सरगेसम
- जेलिडीयम आणि ग्रॅसिलॅरिया

106. प्रतिक्षमतेशी संदर्भित चुकीचे विधान ओळखा.

- स्वार्जित रोगप्रतिकार शक्ती ताबडतोब असते आणि पूर्ण प्रतिसाद देते.
- गर्भ मातेकडून काही प्रतिद्रव्य मिळते हे परार्जित रोगप्रतिकारक शक्तीचे एक उदाहरण आहे.
- पोशिंद्याच्या शरीरात (जिवंत किंवा मृत) प्रतिजन संपर्कात येते तेव्हा प्रतिद्रव्य तयार होते याला स्वार्जित रोगप्रतिकार शक्ती म्हणतात.
- जेव्हा तयार प्रतिद्रव्य प्रत्यक्ष दिले जाते त्यास उपार्जित “रोगप्रतिकार शक्ती” म्हणतात.

107. पुढील स्तंभाच्या योग्य जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा :

स्तंभ – I	स्तंभ – II
(a)	(i)
तरंगत्या बरगड्या	दुसऱ्या आणि सातव्या बरगडी मध्ये स्थापिलेले
(b) असंकूट	(ii) प्रगंड अस्थिचे शीर
(c) अंसफलक	(iii) जत्रुक
(d) संगुहिका	(iv) उरोस्थीशी जोडत नाही
(a)    (b)    (c)    (d)	
(1) (iii) (ii) (iv) (i)	
(2) (iv) (iii) (i) (ii)	
(3) (ii) (iv) (i) (iii)	
(4) (i) (iii) (ii) (iv)	

108. पुढीलपैकी कोणते मूलभूत अमिनो आम्ल आहे?

- लायसिन
- व्हॉलिन
- टायरोसिन
- ग्लुटामिक आम्ल

109. वनस्पतींत खालीलपैकी कोणता शरीरभाग दोन पिढ्या एकात एक अश्या आढळतात?

- परागकोशातील परागकण
- अंकुरित झालेल्या परागकण व त्यातील दोन पुंयुग्मके
- फळंमध्ये असलेल्या बिया
- बीजांडातील भूषणकोश
- (c) आणि (d)
- (a) आणि (d)
- (a) फक्त
- (a), (b) आणि (c)

110. ऑक्सिजन वहन संदर्भातील चुकीचे विधान ओळखा.

- वायुकोशामधील जास्त  $H^+$  संहती ऑक्सिसिहमोग्लोबिन तयार होण्यासाठी पोषक असते.
- वायुकोशातील कमी  $pCO_2$  ऑक्सिसिहमोग्लोबिन तयार होण्यासाठी पोषक असते.
- ऑक्सिजनचे हिमोग्लोबिन बरोबर बद्ध होणे हे मुख्यत्वे  $O_2$  च्या अंशिक दाबाशी निगडीत असते.
- $CO_2$  चा अंशिक दाब ऑक्सिजनचे हिमोग्लोबिन बरोबर बद्ध होण्यात अडथळा आणतो.

111. पुढील स्तंभाच्या जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा :

स्तंभ – I	स्तंभ – II
(a)	(i)
श्रवणांग	(i) मध्यकर्ण ग्रसनी बरोबर जोडते
(b) कर्णावर्त	(ii) कर्ण गहनाचा गुंडाळलेला भाग
(c) युस्टेशिअन नलिका	(iii) अंडाकार खिडकीशी जोडलेले
(d) रिकिबी	(iv) कर्णावर्त पटलावर स्थापिलेले
(a)    (b)    (c)    (d)	
(1) (iv) (ii) (i) (iii)	
(2) (i) (ii) (iv) (iii)	
(3) (ii) (iii) (i) (iv)	
(4) (iii) (i) (iv) (ii)	

112. उसाच्या शेतीमध्ये फवारल्यामुळे खोडांची लांबी वाढून उत्पादनात विलक्षण वाढ होते ह्यात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती वृद्धी नियंत्रकाचे नाव सांगा.

- झिथिलीन
- ॲबसिसिक आम्ल
- सायटोकायनिन
- जिबरेलिन

- 113.** खोडाच्या तळापासून विकसित होणाऱ्या मुळंना \_\_\_\_\_ म्हणतात.
- आधार मुळे
  - पाश्वर मुळे
  - तंत्रमय मुळे
  - आदिमुळे
- 114.** झुरळाचे डोके काढले तरी ते काही दिवस जिवंत राहू शकते कारण :
- डोक्यामध्ये चेतासंस्थेचा थोडा भाग असतो आणि उरलेला शरीराच्या अधरक बाजूस असतो.
  - डोक्यामध्ये चेतासंस्थेचा 1/3 भाग असतो, उरलेला भाग शरीराच्या पृष्ठबाजूस असतो.
  - झुरळाची अधिग्रासनाली गंडीका उदराच्या अधरक बाजूस असतात.
  - झुरळा मध्ये चेतासंस्था नसते.
- 115.** शंकू रूपात बीजाणूपत्रांची मांडणी किंवा स्ट्रोबिलाई यामध्ये आढळते :
- मार्केंशिया
  - इक्वीस्टम
  - सालव्हीनिया
  - टेरिस
- 116.** युग्मनाक्ष जटिल या अवस्थेत विरघळले जाते :
- द्विसूत्रता
  - तनुसूत्रता
  - स्थूलसूत्रता
  - युग्मसूत्रता
- 117.** रोगजनक सजीव आणि रोग यांच्या योग्य जोड्या लावा आणि अचूक पर्याय निवडा.
- | स्तंभ – I                        | स्तंभ – II        |
|----------------------------------|-------------------|
| (a) टायफॉइड                      | (i) बुकेरेरिआ     |
| (b) न्युमोनिआ                    | (ii) प्लास्मोडिअम |
| (c) फिलारीअस                     | (iii) साल्वोनेला  |
| (d) मलेरिआ                       | (iv) हिमोफिल्स    |
| <b>(a)    (b)    (c)    (d)</b>  |                   |
| (1) (ii)    (i)    (iii)    (iv) |                   |
| (2) (iv)    (i)    (ii)    (iii) |                   |
| (3) (i)    (iii)    (ii)    (iv) |                   |
| (4) (iii)    (iv)    (i)    (ii) |                   |
- 118.** प्रथिन संश्लेषणातील स्थानांतरणातील पहिली पायरी ही आहे :
- tRNA चे अमिनोॲसिलेशन (अमिनो आम्लांचे सक्रियीकरण)
  - ॲन्टीकोडॉनला ओळखणे
  - रायबोसोमची लहान व मोठ्या घटकांची बांधणी
  - DNA रेणूची ओळख होणे.
- 119.** पुढील स्तंभांच्या जोड्या जुळवा आणि अचूक पर्याय निवडा :
- | स्तंभ – I                        | स्तंभ – II                                     |
|----------------------------------|--|
| (a) क्लोस्ट्रीडीअम               | (i) सायक्लोस्पोरीन – A ब्यूटीलिकम              |
| (b) द्रायकोडरमा                  | (ii) ब्युटारिक आम्ल पॉलिस्पोरम                 |
| (c) मोनासक्स                     | (iii) सायट्रिक आम्ल परयुरिअस                   |
| (d) अॅस्परजीलस निगर              | (iv) रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करणारा प्रतिनिधी |
| <b>(a)    (b)    (c)    (d)</b>  |  |
| (1) (i)    (ii)    (iv)    (iii) |  |
| (2) (iv)    (iii)    (ii)    (i) |  |
| (3) (iii)    (iv)    (ii)    (i) |  |
| (4) (ii)    (i)    (iv)    (iii) |  |
- 120.** RuBisCo विकराच्या ऑक्सीडीकरणांच्या कार्यामुळे प्रकाशी श्वसन होते त्यामुळे \_\_\_\_\_ हे तयार होतात.
- 6-कार्बन असलेला 1 रेणू
  - 4-कार्बन असलेला 1 रेणू आणि 2-कार्बन असलेला 1 रेणू
  - 3-कार्बन असलेले 2 रेणू
  - 3-कार्बन असलेला 1 रेणू
- 121.** वनस्पतींतील आवश्यक मूलद्रव्य आणि त्यांचे कार्य यांचा संदर्भ घेऊन योग्य जोड्या लावा :
- |            |   |
|------------|---|
| (a) लोह    | (i) जलप्रकाश विघटन                      |
| (b) झिंक   | (ii) पराग अंकुरित होणे                  |
| (c) बोरॉन  | (iii) हरित द्रव्य तयार होण्यास मदत करते |
| (d) मँगनीज | (iv) IAA चे जीवसंश्लेषण                 |
- योग्य पर्याय निवडा :**
- | (a)    (b)    (c)    (d)         |
|----------------------------------|
| (1) (iii)    (iv)    (ii)    (i) |
| (2) (iv)    (i)    (ii)    (iii) |
| (3) (ii)    (i)    (iv)    (iii) |
| (4) (iv)    (iii)    (ii)    (i) |

122. DNA (डीएनए) चे सर्पिलचे प्रतिलेखन करताना विलगीकरण करण्यासाठी कोणते विकर उपयोगी ठरते?
- DNA पॉलिमरेज
  - RNA पॉलिमरेज
  - DNA (डी.एन.ए.) लायगेज
  - DNA हेलिकेज
123. एस.एल. मिलर याने बंद चंबूत ही रसायने मिसळून त्याच्या प्रयोगात अमिनो आम्ले तयार केली :
- 600°C तापमानात  $\text{CH}_4$ ,  $\text{H}_2$ ,  $\text{NH}_3$  आणि पाण्याचे बाष्प
  - 600°C तापमानात  $\text{CH}_3$ ,  $\text{H}_2$ ,  $\text{NH}_3$  आणि पाण्याचे बाष्प
  - 800°C तापमानात  $\text{CH}_4$ ,  $\text{H}_2$ ,  $\text{NH}_3$  आणि पाण्याचे बाष्प
  - 800°C तापमानात  $\text{CH}_3$ ,  $\text{H}_2$ ,  $\text{NH}_4$  आणि पाण्याचे बाष्प
124. अन्नमार्गातील चषक पेशी रूपांतरीत झालेल्या आहेत. पुढीलपैकी \_\_\_\_\_ या पासून रूपांतरीत आहेत.
- कास्थिपेशी
  - संयुक्त अभिस्तर पेशी
  - सरल पट्टकी पेशी
  - स्तंभीय अभिस्तर पेशी
125. घनाभरूप अभिस्तर सूक्ष्मउद्भव (सूक्ष्मउद्वर्ध) येथे आढळतात :
- नेफ्रॉन ची समीप संवलित नलिका
  - युस्टेशिअन नलिका
  - आतज्ञाची अंतरबाजू
  - लाळग्रंथीची नलिका
126. प्रकाशावलंबी अभिक्रियेत, प्लास्टोकीनोन इलेक्ट्रॉन स्थानांतर \_\_\_\_\_ या पासून करतात.
- PS-I ते  $\text{NADP}^+$
  - PS-I ते ATP सिंथेज
  - PS-II ते  $\text{Cytb}_6\text{f}$  संकुल
  - $\text{Cytb}_6\text{f}$  संकुल ते PS-I
127. जर दोन सलग बेस पेअरमधील अंतर  $0.34 \text{ nm}$  आहे आणि एका विशिष्ट स्थान पेशीतील DNA द्विसर्पिलच्या बेस पेअरची एकूण संख्या  $6.6 \times 10^9 \text{ bp}$  आहे, तर DNA ची अंदाजे लांबी \_\_\_\_\_ असेल.
- 2.2 मीटर
  - 2.7 मीटर
  - 2.0 मीटर
  - 2.5 मीटर
128. दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये ग्लायकोप्रोटीन व ग्लायकोलिपिड कोणत्या स्थानांत तयार होतात?
- गॉल्जी संकुल
  - पॉलीसोम्स
  - आंतर्द्रव्य जालिका
  - पेरॉकिससोम्स
129. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
- कार्यरत इन्सुलिन मध्ये A आणि B शृंखला हायड्रोजन बंधाने जोडलेल्या असतात.
  - जनुकिय अभियांत्रिने केलेले इन्सुलिन झ-कोलाय मध्ये निर्मिलेले असते.
  - माणसामध्ये इन्सुलिनचे उत्पादन प्रोइन्सुलिन असे होते.
  - प्रोइन्सुलिनला एक जास्त पेप्टाइड आहे त्यास C-पेप्टाइड (C-peptide) म्हणतात.
130. अयोग्य विधान ओळखा :
- रसकाष्ठ सर्वात आतील द्वितीय प्रकाष्ठ असून त्यांचा रंग फिकट असतो.
  - अंतःकाष्ठावर टॅनिन, रेझीन, तेले इत्यादींचा थर असल्यामुळे याचा रंग गडद असतो.
  - अंतःकाष्ठ पाण्याचे वहन करत नाही पण त्या भक्कम आधार देतात.
  - रसकाष्ठ पाणी व खनिजाचे वहन मूळांपासून पानांपर्यंत करतात.
131. फ्लोरिडियन स्टार्चची रचना यांच्या समान असते :
- मॅनिटॉल आणि अल्गिन
  - लॅमिनारीन आणि सेल्युलोज
  - स्टार्च आणि सेल्युलोज
  - अमायलोपेक्टिन आणि ग्लायकोजेन

132. अर्धसूत्री विभाजनास धरून योग्य जोड्या लावा :

- |                  |                       |
|------------------|-----------------------|
| (a) युग्मसूत्रता | (i) समातीकरण          |
| (b) स्थूलसूत्रता | (ii) व्यत्यासिका      |
| (c) द्विसूत्रता  | (iii) जीन विनिमय      |
| (d) अपगतिका      | (iv) गुणसूत्री संयोजन |

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

- | (a) | (b)   | (c)   | (d)   |
|-----|-------|-------|-------|
| (1) | (i)   | (ii)  | (iv)  |
| (2) | (ii)  | (iv)  | (iii) |
| (3) | (iii) | (iv)  | (i)   |
| (4) | (iv)  | (iii) | (ii)  |

133. पुढील स्तंभाच्या योग्य जोड्या जुळवा आणि अचूक पर्याय निवडा :

- | स्तंभ – I           |       | स्तंभ – II          |                |
|---------------------|-------|---------------------|----------------|
| (a) इओसिनोफिल       | (i)   | दाह प्रतिक्रिया     |                |
| (b) आम्लारिंज       | (ii)  | बृहद भक्षी          |                |
| (c) उदासीनरागी पेशी | (iii) | हिस्टामायनेज        | विनाशकारी विकर |
|                     |       |                     | वितरीते        |
| (d) लसिका पेशी      | (iv)  | हिस्टामिन असणारे कण | वितरते         |
| (a)                 | (b)   | (c)                 | (d)            |
| (1)                 | (i)   | (ii)                | (iv)           |
| (2)                 | (ii)  | (i)                 | (iii)          |
| (3)                 | (iii) | (iv)                | (ii)           |
| (4)                 | (iv)  | (i)                 | (iii)          |

134. वाढीच्या या अवस्थेत वाढीचा दर सर्वात जास्त असतो :

- (1) वृद्धावस्था
- (2) सुप्तावस्था
- (3) घातांकी अवस्था
- (4) विलंब अवस्था

135. योग्य जोड्या लावा :

- |                         |              |
|-------------------------|--------------|
| (a) अभिक्रियांची संदमके | (i) रायसीन   |
| (b) पेटाईड बंध असलेला   | (ii) मेलोनेट |
| (c) कवकांच्या पेशी      | (iii) कायटीन |
| आवरणातील घटक            |              |
| (d) द्वितीयक चयापचयित   | (iv) कोलॅजेन |

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

- | (a) | (b)   | (c)   | (d)   |
|-----|-------|-------|-------|
| (1) | (iii) | (iv)  | (i)   |
| (2) | (ii)  | (iii) | (i)   |
| (3) | (ii)  | (iv)  | (iii) |
| (4) | (iii) | (i)   | (iv)  |

136. पेशी चक्रातून काही विभाजन होणाऱ्या पेशी बाहेर पडून सुप्त प्रावस्थेत जातात. याला ( $G_0$ ) सुप्त प्रावस्था असे म्हणतात. ही प्रावस्था \_\_\_\_\_ नंतर होते.

- (1) S प्रावस्थे
- (2)  $G_2$  प्रावस्थे
- (3) M प्रावस्थे
- (4)  $G_1$  प्रावस्थे

137. पुढीलपैकी मूत्रलता प्रतिबंधासाठी कोणते मदत योग्य आहे?

- (1) अंट्रीयल नॅट्रीयुरेटिक घटक वाहिनी आकुंचनास कारण आहे.
- (2) JG पेशी रेनिन कमी प्रमाणात रुवतात.
- (3) ADH (ओडीएच) कमी खवणामुळे जास्त पाणी पुनर्शोषिले जाते.
- (4) अल्डोस्टेरोन मुळे  $Na^+$  चे आणि पाण्याचे पुनर्शोषण वृक्क नलीका मधून होते.

138. व्हायरॉइड्स संदर्भात खालीलपैकी कोणते बरोबर आहे?

- (1) त्यांत DNA प्रथिनांच्या वेष्टिट असतो.
- (2) त्यांत मुक्त DNA प्रथिनांच्या कवचाशिवाय असतो.
- (3) त्यांत RNA प्रथिनांच्या वेष्टिट असतो.
- (4) त्यांत मुक्त RNA प्रथिनांच्या कवचाशिवाय असतो.

139. प्लाज्मोडिअम्बी मानवी शरीरात प्रवेशणारी संक्रमण संसर्ग अवस्था \_\_\_\_\_ आहे.

- (1) मादी युग्मपेशी (मादी गॅमिटोसाइट)
- (2) नर युग्मपेशी (नर गॅमिटोसाइट)
- (3) ट्रोफोझोइट्स
- (4) स्पोरोझोइट्स

140. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

- (1) अडेनाईन थायमाईन बरोबर तीन H-बंधांनी जोडतो.
- (2) अडेनाईन थायमाईन बरोबर जोडत नाही.
- (3) अडेनाईन थायमाईन बरोबर दोन H-बंधांनी जोडतो.
- (4) अडेनाईन थायमाईन बरोबर एका H-बंधांनी जोडतो.

141. पॅर्वीनचे आणि डॉलफिनचे फिलपर ही उदाहरणे \_\_\_\_\_ ची आहेत.

- (1) औद्योगिकश्यामलता
- (2) नैसर्गिक निवड
- (3) अनुकूल विकिरण
- (4) समकेंद्री उत्कांती

142. 1987 मध्ये मॉन्ट्रीयल (नियम) प्रोटोकॉल याच्या नियंत्रणासाठी अधिकृत झाला :
- हरित गृह वायूचे मोर्चन करण्यावर
  - ई-कचरा विल्हेवाट करण्यावर
  - एका देशातून दुसऱ्या देशात जनुकीय दृष्ट्या सुधारित केलेल्या सजीवांचे वहन करण्याकरिता
  - ओझोन वायूचे घटन करणाऱ्या पदार्थांचे
143. रिस्ट्रिक्शन विकर संदर्भात चुकीचे विधान ओळखा.
- ते जनुकीय अभियांत्रिकी मध्ये वापरले जातात.
  - चिकट बाजू DNA (डीएनए) लायगेजने जोडल्या जातात.
  - प्रत्येक रिस्ट्रिक्शन विकर DNA (डीएनए) अनुक्रमाची तपासणी करून कार्य करते.
  - ते DNA स्ट्रॅड पॅलीन्ड्रोमिक ठिकाणी कापते.
144. कोणत्या पद्धतीने बिकानेरी मेंढी (मादी) आणि मरीनो मेंढा (नर) यापासुन हिसारडेल निपज तयार केलेली आहे?
- संकर प्रजनन
  - अंतःप्रजनन
  - बाह्य प्रजनन
  - उत्परिवर्तनीय प्रजनन
145. पुढीलपैकी अचूक सजीव ओळखा जो मानवी हस्तक्षेपामुळे झालेल्या वातावरणातील बदलांमुळे उत्क्रांत झाला आहे :
- गॅलेपॅगोस बेटा वरील डार्विनच्या फिंचेस
  - तणाशक प्रतिरोधक तण
  - रसायन औषधी प्रतिरोधक सुस्पष्ट केंद्रक असलेले
  - कुत्र्यांसारखे मानव-निर्मित पाणीव प्राण्यांचे संकर
- (b), (c) आणि (d)
  - फक्त (d)
  - फक्त (a)
  - (a) आणि (c)
146. द्वितीयक अंडपेशीच्या अर्धसूत्री विभाजनाचा एक भाग \_\_\_\_\_ पूर्ण होतो.
- युग्मनज तयार झाल्यानंतर
  - शुक्राणूचे अंड्याबरोबर विलयन होताना
  - अंडउत्सर्गापूर्वी (अंडविमोर्चना पूर्वी)
  - प्रयुग्मनाचे वेळी

147. परिसंस्थेतील एकूण प्राथमिक निर्मिती दर व निव्वळ प्राथमिक निर्मिती दरा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
- एकूण प्राथमिक निर्मिती व निव्वळ प्राथमिक निर्मिती हे सर्व समान आहेत.
  - एकूण प्राथमिक निर्मिती व निव्वळ प्राथमिक निर्मितीत काहीच संबंध नसते.
  - एकूण प्राथमिक निर्मिती ही निव्वळ प्राथमिक निर्मितीपेक्षा नेहमी कमी असते.
  - एकूण प्राथमिक निर्मिती ही निव्वळ प्राथमिक निर्मितीपेक्षा नेहमी जास्त असते.
148. जीन 'I' जो ABO रक्तगट नियंत्रण करतो त्यांच्याशी संदर्भीय चुकीचे विधान शोधा.
- जेव्हा  $I^A$  आणि  $I^B$  एकत्र असतात तेव्हा ते समान प्रकारची शर्करा व्यक्त करतात.
  - युग्म 'i' कोणतीही शर्करा निर्मित नाही.
  - जीन (I) तीन युग्मविकल्प आहेत.
  - एका व्यक्तीमध्ये तीन पैकी दोन युग्मविकल्प असतील.
149. पुढील स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा आणि अचूक पर्याय निवडा :
- | स्तंभ – I                             | स्तंभ – II         |
|---------------------------------------|--------------------|
| (a) पियुषिका ग्रंथी                   | (i) ग्रेहचा आजार   |
| (b) अवटु ग्रंथी                       | (ii) मधुमेह        |
| (c) अधिवृक्क ग्रंथी                   | (iii) बहुमूत्रता   |
| (d) स्वादुपिंड                        | (iv) अँडीसनचा आजार |
| <b>(a)      (b)      (c)      (d)</b> |                    |
| (1) (iii) (i) (iv) (ii)               |                    |
| (2) (ii) (i) (iv) (iii)               |                    |
| (3) (iv) (iii) (i) (ii)               |                    |
| (4) (iii) (ii) (i) (iv)               |                    |
150. रॉबर्ट मे यांच्या मते भूमंडळावर एकूण जाति विविधता ही साधारण इतकी आहे :
- 50 दशलक्ष
  - 7 दशलक्ष
  - 1.5 दशलक्ष
  - 20 दशलक्ष
151. बीजांडाच्या कायेला चिकटलेल्या बीजांडवृत्ताचा भाग हा आहे :
- न्यूसेलस
  - निभाग
  - नाभिका
  - बीजांडद्वार

152. पुढील स्तंभांच्या योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा :

	स्तंभ - I	स्तंभ - II		
(a)	विविधाहारी झुंडीने येणारी कीड	(i) अॅस्टेरिआस		
(b)	प्रौढ अरिय समिती दर्शवितो आणि अलीमध्ये द्विपाश्व समिती	(ii) विंचू		
(c)	बुक लंग (पुस्तक फुफ्फुसे)	(iii) टीनोप्लाना		
(d)	जैवदीप्तीमानता	(iv) लोकस्टा (टोळ)		
	(a)	(b)	(c)	(d)
(1)	(iii)	(ii)	(i)	(iv)
(2)	(ii)	(i)	(iii)	(iv)
(3)	(i)	(iii)	(ii)	(iv)
(4)	(iv)	(i)	(ii)	(iii)

153. जीवनाच्या उक्तांतीत भौणिकीय पुराव्यांना ह्याने नामंजुरी दिली :

- (1) चार्ल्स डार्विन
- (2) ओपॅरिन
- (3) कार्ल इन्स्ट वॉन बायर
- (4) अॅलफ्रेड वॉलेस

154. जैवतंत्रज्ञात वापरलेल्या सजीवांची व त्यांच्या उपयोगाच्या जोड्या लावा :

(a)	बॉसिलस थुरिन्जेसिस	(i)	क्लोनिंग वाहक
(b)	थरमस ॲक्वेटीकस	(ii)	पहिल्या rDNA रेणूची निर्मिती
(c)	ॲंग्रोबॅक्टेरियम टुमिफॅसीन्स	(iii)	DNA पॉलीमरेज
(d)	साल्मोनेला टायफीम्युरियम	(iv)	क्राय प्रथिने

खालीलपैकी योग्य पर्याय निवडा :

(a)	(b)	(c)	(d)
(1)	(iii)	(ii)	(iv)
(2)	(iii)	(iv)	(i)
(3)	(ii)	(iv)	(iii)
(4)	(iv)	(iii)	(i)

155. खालीलपैकी कोणते बीजसुप्तावस्थेला कारणीभूत संदमक घटक नाही ?

- (1) फीनॉलीक आम्ल
- (2) पॅरा-ॲस्कोर्बिक आम्ल
- (3) जिबरेलिक आम्ल
- (4) ऑबसिसिक आम्ल

156. अंतर्वेशी पिंडा संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे?

- (1) ते पेशीद्रव्यांत मुक्त असतात.
- (2) ते पेशीद्रव्यांतील राखीव घटकांचे प्रतिरूप करतात.
- (3) ते कोणत्याही पटलांनी वेष्टित नाहीत.
- (4) त्यांचा सहभाग अन्न कणांचा अंतर्ग्रहण करण्यात आहे.

157. \_\_\_\_\_ यांत अर्ध निम्न अंडाशय असते.

- (1) सूर्यफूल
- (2) प्लम
- (3) वांगे
- (4) मोहरी

158. तृणभूमि परिसंस्थेतील पोषण पातळींचे व त्यातील जाति उदाहरणांच्या योग्य जोड्या लावा.

- |                        |            |
|------------------------|------------|
| (a) चतुर्थ पोषण पातळी  | (i) कावळा  |
| (b) द्वितीय पोषण पातळी | (ii) गिधाड |
| (c) प्रथम पोषण पातळी   | (iii) ससा  |
| (d) तृतीय पोषण पातळी   | (iv) गवत   |

योग्य पर्याय निवडा :

(a)	(b)	(c)	(d)
(1)	(iv)	(iii)	(ii)
(2)	(i)	(ii)	(iii)
(3)	(ii)	(iii)	(iv)
(4)	(iii)	(ii)	(i)

159. रात्रीच्या समयी व भल्या पहाटे गवताच्या पात्यांवर दवबिंदू तयार होऊन जलोत्सर्जन होण्यास \_\_\_\_\_ ही प्रक्रिया कारणीभूत आहे.

- (1) अंतश्शोषण
- (2) रससंकोच
- (3) बाष्पोत्सर्जन
- (4) मूलदाब

160. खालीलपैकी योग्य जोडी निवडा :

- |                     |   |                                     |
|---------------------|---|-------------------------------------|
| (1) न्युक्लीएज      | - | DNA च्या दोन धार्यांना दुभागतो      |
| (2) एक्सोन्युक्लीएज | - | DNA रेणूमध्ये विशिष्ट बिंदूवर कापतो |
| (3) लायगेज          | - | दोन DNA रेणूना जोडतो                |
| (4) पॉलीमरेज        | - | DNA ला तुकड्यांमध्ये कापतो          |

- 161.** वनस्पतींच्या आडव्या छेदात खालीलपैकी या शरीररचना आढळतात :
- संवहनी पूलांची संख्या बरीच असून ती आधारविभाजी ऊतीमध्ये विखुरलेली असून प्रत्येक संवहनी पूल सभोवती दृढऊतीचे आवरण आहे.
  - आधार ऊतीमध्ये खूप प्रमाणात मूलजती आहेत.
  - संवहनी पूल एकत्रिज्य आणि बंदिस्त आहेत.
  - रसवाहिनीत मूलजती नाहीत.
- हा वनस्पतींतील कोणता विभाग व तो कोणता शरीराचा भाग आहे हे ओळखा :
- द्विबीजपत्री खोड
  - द्विबीजपत्री मूळ
  - एकबीजपत्री खोड
  - एकबीजपत्री मूळ
- 162.** वंशागतीचा गुणसूत्रीय सिद्धांतांची प्रयोगातून पडताळणी यांनी केली :
- बोढऱ्ये
  - मॉरगन
  - मेंडेल
  - सुतांन
- 163.** बैसिलस थुरिन्जेंसिस (Bt) चा विषयुक्त जीन घालून विकसित केलेली ((Bt) बीटी कापूस जात/कापसाचा वाण) (Bt) कापूस हा \_\_\_\_\_ साठी प्रतिरोधक आहे.
- वनस्पती नेमॅटोडस
  - कीटक भक्षक
  - कीटकयुक्त कीड
  - बुरशीजन्य रोग्य
- 164.** अचूक विधान निवडा.
- इन्सुलिन स्वादुपिंड पेशी आणि मेदपेशीवर क्रिया करते.
  - इन्सुलिन हे हायपरग्लायसेमिआशी निगडीत आहे.
  - ग्लुकोकॉरटीकॉइड्स ग्लुकोज जनन प्रक्रिया उत्तेजित करतात.
  - ग्लुकॉर्गॉन हायपोग्लायसेमिआशी निगडीत आहे.
- 165.** वैशिष्ट्यपूर्ण पॅलींड्रोमिक अनुक्रम EcoRI ने ओळखला जातो तो \_\_\_\_\_.
- 5' - CTTAAG - 3'
  - 3' - GAATTC - 5'
  - 5' - GGATCC - 3'
  - 3' - CCTAGG - 5'
  - 5' - GAATTC - 3'
  - 3' - CTTAAG - 5'
  - 5' - GGAACC - 3'
  - 3' - CCTTGG - 5'
- 166.** ग्लायकोसिडिक बंध व पेप्टाइड बंध असलेले पदार्थ अनुक्रमे ओळखा.
- सेल्युलोज, लेसिथिन
  - इन्युलिन, इन्सुलिन
  - कायटिन, कोलेस्टरॉल
  - रिलसेरॉल, ट्रीपसिन
- 167.** शेंगवर्गीय वनस्पतींच्या मुळांतील गाठीमध्ये नायट्रोजीनेस विकरांच्या चयापचयात हे घटक तयार होतात :
- अमोनिया आणि ऑक्सिजन
  - अमोनिया आणि हायड्रोजन
  - फक्त अमोनिया
  - फक्त नायट्रेट
- 168.** पुढीलपैकी कोणत्या संप्रेरकाची पातळी अंडोत्सर्गास (अंडविमोचन) कारण होते?
- LH (एल एच) चे कमी संहतीकरण
  - FSH (एफ एस एच) चे कमी संहतीकरण
  - इस्ट्रोजेनचे जास्त संहतीकरण
  - प्रोजेस्टेरॉनचे जास्त संहतीकरण
- 169.** संघ कॉर्डटा (समपृष्ठरज्जूधारी) करीता पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
- युरोकॉरडेटा मध्ये समपृष्ठरज्जू डोक्यापासून शेपटीपर्यंत पसरलेला असतो आणि संपूर्ण जीवनभर अस्तित्वात असतो.
  - पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये समपृष्ठरज्जू फक्त गर्भावरस्थेत असतो.
  - मध्यवर्ती चेतासंस्था पश्च (पृष्ठ) बाजूस आणि पोकळ असतो.
  - कॉर्डटा (समपृष्ठरज्जूधारी) 3 उपसंघात विभागलेले आहेत. हेमिकॉर्डटा, ट्युनिकेटा आणि सैफेलोकॉर्डटा
    - (a) आणि (b)
    - (b) आणि (c)
    - (d) आणि (c)
    - (c) आणि (a)

170. द्विपार्श्व समिती आणि देहगुहा रहित प्राणी उदाहरण आहे :

- (1) अॅस्कहेलमिनथिस
- (2) वलयांकित कृमी
- (3) टीनोफोरा
- (4) चपटे कृमी

171. भूमंडळात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त जैवविविधता (जाति विविधता) आढळते ?

- (1) हिमालयीन प्रदेश
- (2) ॲमेझॉन जंगले
- (3) भारतातील पश्चिम घाट
- (4) मदागस्कर

172. पुढीलपैकी योग्य जोडी निवडा :

- |                        |  |
|------------------------|--|
| (1) सिकल सेल ॲनिमिया - | अलिंगसूत्र निर्बलक<br>लक्षण, गुणसूत्र – 11 |
| (2) थॅलेसेमिया -       | X ग्रस्त/निगडीत                            |
| (3) हिमोफिलीआ -        | Y निगडीत                                   |
| (4) फेनाइल किटोनुरिआ - | अलिंगसूत्र प्रबलक<br>लक्षण                 |

173. पुढीलपैकी प्राण्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात असणारे प्रथिन कोणते ?

- (1) लेकटीन
- (2) इन्सुलिन
- (3) हिमोग्लोबीन
- (4) कोलॅजेन

174. लैंगिक संक्रमणातुन होणारे सर्व आजार असणारा पर्याय निवडा.

- (1) AIDS, मलेरिया, फिलारीआ
- (2) कॅन्सर, AIDS, सिफिलीस
- (3) गोनोहिंडा, सिफिलीस, जेनायटल हरपीस
- (4) गोनोहिंडा, मलेरिआ, जेनायटल हरपीस

175. जलपर्णी व पाणकमळामध्ये परागण अनुक्रमे यापासून होते :

- (1) वायू आणि पाणी
- (2) कीटक आणि पाणी
- (3) कीटक किंवा वायू
- (4) पाण्याच्या प्रवाहातून फक्त

176. विद्युतकण संचलनामध्ये, DNA चे दुभाजलेले तुकडे यांच्या साहाय्याने बघता येतात :

- (1) UV प्रारणात ॲसिटोकार्माइनमुळे
- (2) अवरक्त प्रारणात इथिडियम ब्रोमाईडमुळे
- (3) प्रखर निळ्या प्रकाशात ॲसिटोकार्माइनमुळे
- (4) UV प्रारणात इथिडियम ब्रोमाईडमुळे

177. वनस्पतींमध्ये निकोटीन, स्ट्रिक्विन आणि कॅफेन ही द्वितीयक चयापचयिते यासाठी बनतात :

- (1) संरक्षण क्रिया
- (2) प्रजोत्पादनावर परिणाम
- (3) पोषक मूल्य
- (4) वाढीस प्रतिसाद

178. मेंडेलनी वाटाण्यात फक्त एका लक्षणात वैधर्म्य असलेल्या शुद्ध वंशक्रम असलेल्या बाकी सर्व समान वैशिष्ट्ये असलेल्या किती प्रजाती निवडल्या?

- (1) 14
- (2) 8
- (3) 4
- (4) 2

179. खालीलपैकी कोणते लोकसंख्येचे गुणविशेष नाही ?

- (1) विनाशिता
- (2) जाति परस्परक्रिया
- (3) लिंग गुणोत्तर
- (4) जनन प्रमाण

180. अंटार्कटिक प्रदेशात हिमअंधत्व यापासून होते :

- (1) हिमाच्छादावरून प्रकाशाचे जास्त प्रतिबिंबीत होण्यामुळे
- (2) अवरक्त किरणामुळे दृष्टिपटलाला इजा होण्यामुळे
- (3) कमी तापमानामुळे डोळ्यांमधील द्रवांच्या गोठण्यामुळे
- (4) UV-B प्रारणांच्या जास्त प्रमाणामुळे डोळ्याच्या पारपटलाच्या प्रदाह होण्यामुळे

- o O o -

**Space For Rough Work / कच्या कामासाठी जागा**

**Space For Rough Work / कच्या कामासाठी जागा**

**Space For Rough Work / कच्च्या कामासाठी जागा**